

## महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रशासकीय व वित्त सल्लागार, वैज्ञानिक सल्लागार, लघुलेखक पदांसाठी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांची सेवाकरार पध्दतीने नियुक्ती करण्याबाबत.

### //जाहिर सूचना//

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून सेवाकरार पध्दतीने प्रशासकीय व वित्त सल्लागार, वैज्ञानिक सल्लागार व लघुलेखक पदांसाठी इच्छुक असलेल्या तसेच अर्हता पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून खालील अटी व शर्तीवर दिनांक २५/०७/२०१९ रोजी सायं ५.०० वाजेपर्यंत आवक जावक विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्पतरू पॉईंट, तिसरा मजला, सिनेप्लॅनेट सिनेमा समोर, शीव सर्कलजवळ, शीव (पूर्व) मुंबई ४०० ०२२ येथे टपालाद्वारे किंवा स्वहस्ते अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच सदर जाहिरात मंडळाच्या [www.mpcb.gov.in](http://www.mpcb.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्जांचे लखोटे उघडण्यात येणार नाहीत. अर्ज करावयाच्या पाकीटावर पदाचे नाव ठळक अक्षरात नमूद करावे.

अ.क्र.	पदनाम	पद संख्या	शैक्षणिक अर्हता/अनुभव
१	प्रशासकीय व वित्त सल्लागार	१	<ul style="list-style-type: none"> <li>बी.कॉम./एम.कॉम.</li> <li>उमेदवार शासकीय (मंत्रालयातून) सेवेतून उप सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा.</li> <li>मंत्रालयीन स्तरावरील सर्वच कामाचा अनुभव असावा.</li> <li>आस्थापना, आकृतिबंध व वेतनसुधारणा या कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.</li> </ul>
२	वैज्ञानिक सल्लागार	१	<ul style="list-style-type: none"> <li>विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र/पर्यावरणशास्त्र) आणि MSCIT उत्तीर्ण</li> <li>ISO 9001:2015 व ISO 45001:2017 (Health &amp; Safety) लीड ऑडीटरचे ICB (आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्था) चे प्रमाणपत्र</li> <li>ISO 9001:2015, OHSAS 18001:2008 व ISO/IEC 17025:2017 Technical/Intern; Auditor प्रमाणपत्र व LIMS Software चा प्रदूषण नियंत्रण प्रयोगशाळेतील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव अनिवार्य</li> <li>राज्य/केंद्रीय प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयोगशाळेतील जल, हवा व घातक घनकचरा नमुन्यांचे पृथक्करणाच्या कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव</li> <li>संगणकावरील कामाचा अनुभव</li> </ul>
३	लघुलेखक	१	<ul style="list-style-type: none"> <li>कुठल्याही शाखेतील पदवी</li> <li>१२० श.प्र.मि. श्रुतलेखन/</li> <li>३० श.प्र.मि. टंकलेखन</li> </ul>

			(मराठी/इंग्रजी)
			<ul style="list-style-type: none"> <li>मंत्रालयीन स्तरावर स्वीय सहायक म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य</li> </ul>

### अटी व शर्ती

१. अ.क्र. १ वरील उमेदवार मंत्रालयीन विभागाच्या उप सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. त्यांना प्रशासकीय कामकाज, आकृतिबंध आणि वेतनसुधारणा, व मंत्रालयीन स्तरावरील सर्व कामाचा ३ वर्षांचा अनुभव असावा.
२. अ.क्र.२ साठी ISO 9001:2015, OHSAS 18001:2008 व ISO/IEC 17025:2017 Technical/Intern; Auditor प्रमाणपत्र व LIMS Software चा प्रदूषण नियंत्रण प्रयोगशाळेतील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव अनिवार्य  
राज्य/केंद्रीय प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयोगशाळेतील जल, हवा व घातक घनकचरा नमुन्यांचे पृथक्करणाच्या कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव, संगणकावरील कामाचा अनुभव
३. अ.क्र. ३ पदासाठी १२० श.प्र.मि. श्रुतलेखन व ३० श.प्र.मि. टंकलेखनाची मराठी व इंग्रजी लघुलेखक पदाचा तसेच मंत्रालयीन स्तरावर स्वीय सहायक म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
४. सदर पदासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी अर्ज करण्यास पात्र असेल. त्यांना सा.प्र.वि. शासन निर्णय क्र. संकिर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७/१२/२०१६ मधील तरतुदीनुसार परिश्रमिक देय राहिल. तसेच शासन निर्णयातील सर्व अटी /शर्ती बंधनकारक राहतील.
५. करार पध्दतीने नेमणुकीकरिता अर्ज करतेवेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
६. सदर कामासाठी करार पध्दतीने देण्यात येणारी नियुक्ती एकावेळी जास्तीत जास्त १ वर्षासाठी देण्यात येईल. आवश्यकता असल्यास अशा नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता नूतनीकरण करता येईल, परंतु एकूण कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही.
७. करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत/सामावून घेण्याबाबतचा अधिकार/हक्क नसेल.
८. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा चालू प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.  
७. कोणतेही कारण न देता अर्ज स्वीकारणे अथवा नाकारणे हा अधिकार मा.

सदस्य

सचिव, म. प्र. नि. मंडळ, मुंबई यांना राहिल.

८. उमेदवाराचे कामकाज कोणत्याही वेळी असमाधानकारक आढळून आल्यास मा. सदस्य सचिव, म. प्र. नि. मंडळ, मुंबई यांच्या मान्यतेने एक महिन्याची पूर्वसूचना देऊन सेवा समाप्त करण्यात येईल.

९. आवश्यकतेप्रमाणे कमी अथवा ज्यादा पदे सेवा करार तत्वावर भरण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मा. सदस्य सचिव, म. प्र. नि मंडळ, मुंबई यांना राहिल.

सही/-

( ई. रविंद्रन, भा. प्र. से. )

सदस्य सचिव